

October 15, 2019

The Manager,
Listing Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street,

Mumbai 400 001 Tel No.: 22721233

Fax No.: 22723719/22723121/22722037

BSE Scrip Code: 542773

The Manager,

Listing Department,

The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,

Bandra - Kurla Complex, Bandra (E),

Mumbai 400 051

Tel No.: 2659 8235 Fax No.: 26598237

NSE Symbol: IIFLSEC

Dear Sir/Madam,

Sub: - Submission of newspaper notices of the Board Meeting of the Company

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we forward herewith copies of the notice published in the newspapers (Free Press Journal and Nav Shakti) on October 15, 2019, informing the public that the Board of Directors will, inter alia, consider and approve the standalone and consolidated unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019 and any other business, if any, at its Meeting to be held on Tuesday, October 22, 2019 in Mumbai.

The same have been enclosed herewith.

Kindly take the same on record and acknowledge.

rities

Thanking You,

Yours faithfully,

For IIFL Securities Limited

Jayesh Upadhyay Company Secretar

Email ID: Secretarial@ii#l.com Encl: as above

VESTERN RAILWAY-BHAVNAGAR DIVISION Notice Inviting E-Tender DESIGN, SUPPLY, INSTALLATION. PROGRAMMING, TESTING AND COMMISSIONING OF ELECTRONIC

INTERLOCKING (E.I.) SYSTEM No. W/118/NIT/e-tender/2019-20/ S&T/14/WA Date: 08.10.2019, The Divisional Railway, Manager (S&T), Western Railway, Bhavnagar invites e-tenders on behalf of President of India for the following work. Tender No. 26/2019: Name of Work: Bhavnagar: division: Design, Supply, installation, Programming, testing and commissioning of Electronic interlocking (E.I.) system at Porbandar and Aditpara stations along with outdoor S&T work in connection with (i) Replacement of Mechanical signalling with existing yard at Porbandar and (ii) Ranavay-Porbandar block section Aditpara-Proposal of Aditpara station with single loop line. Estimated cost : Rs. 9.56.73,461/- The bidders have to apply on line through link i.e. www.ireps.gov.in only. For further detail please visit website www.ireps.gov.in Last date for on line apply 11.11.2019 up to 15.00 hrs. 105 Like us on: F facebook.com/WesternRI

PUBLIC NOTICE

This is to notice you that as per the Agreement for Sale dated 07.10.2019 (Regd. No. BBE-3-8893/2019, dated 07.10.2019), my clients (1) MS. KRUPA VIJAY PARAB (2) MRS. VAIBHAVI VIJAY PARAB have agreed to purchase Flat No. 2, Ground Floor, The Nootan Bhaveshwar Premises Co-op. Housing Society Ltd., Plot No. 5/590, Bhaveshwar Niwas, Mogul Lane, Mahim, Mumbai-400 016 from MR. ABHAY BINDU-MADHAV UPASANI. The said flat was originally stands in the name of Late MR. BINDUMADHAV UPASANI who expired on 22.02.2001 and after his death, society has been transferred the said flat in the name of his Wife SMT. ASHA BINDUMADHAV UPASANI and as per the Gift Deed dated 03.11.2017, said SMT. ASHA BINDUMADHAV UPASANI has gift the said flat to her Son i.e. MR. ABHAY BINDUMADHAV UPASANI.

If any person/s, bank, society or company to submit your claims, rights, objections if any regarding said flat at my below address within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/abandoned/ given up or surrendered.

Adv. Sujata R. Babar Add: 26, Gourtaj Building, 221. Dr. B. A. Road, Hindmata. Dadar (E), Mumbai-400 014 Cell: 9821161302

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R.A.E. SUIT NO. 127/274 Of 1995

1. Dr. Ramesh Sadashiv Chougle. aged 77 years, occupation: doctor. since deceased Deleted 1a. Smt Vijaya widow of Dr. R. S. Chogle

(since deceased) since deceased aged about 70 years, Occupation: House hold 1b. Dr. Smita R. Chogle daughter of Dr. Ramesh S. Chogle since deceased aged about 35 years, Both residing at 372 Jagannath Shankarsheth Road, Bombay 400 002.

2. Dr. Arun Ramse Chougle, aged 43 years, Occupation: doctor, both residing at 371, Girgaum Road, Bombay- 400 002.

...Plaintiffs Versus

1. Mr. F. X. V. D'Mello, Full name and age not known, occupation: retired.

Deleted since deceased 2. Victor D'mello age and occupation: not known,

390, D'mello Wada Canca Goa: 403 510 3. The Society of Most Blessed Sacrament and Sacred Heart of Jesus, a Charitable Institution duly

registered under the provisions of Bombay public Trust Act, 1950 and Society Registration Act 1860, dated 22-4-1988 and having their residence at Atmaram Building, Room No. 7 and 8, Ground floor, St. Francis Street, Girgaum, Bombay-400 002. 4. Carlito Castelo,

5. Basil D'Souza 6. John Cabral,

7. Inacia Santram Gonsalves

8. Ronal Rodrigues 9. Victor D'Mello

...Defendants

The Defendant No. 2 abovenamed, WHEREAS, the Plaintiffs abovenamed have instituted the above suit against the Defendant praying therein that the defendants No. 2 Victor D'mello & No. 3, 4, 5, 6, 7 & 8 be ordered and decreed to vacate and hand over vacant and peaceful possession of the suit premises viz. Room Nos. 7 and 8, ground floor, Atmaram Bldg., St. Francis Street, Girgaum, Bombay-400 002 to the plaintiffs, and for such other and further reliefs, as prayed in the Plaint.

THESE are to charge and command you the Defendant No. 2 abovenamed, to file your Written Statement in this Court within 30 days from the date of the receipt of the summons, and appear before the Hon'ble Judge presiding over Court Room No. 15, 1st floor, New Annex Building, Small Causes Court, L.T. Marg, Mumbai - 400 002, on 18th October, 2019 at 11.00 a.m., in person or through Authorized Pleader duly instructed to answer the Plaint of the Plaintiffs abovenamed, of your neglect or refusal to guit and deliver upto them the possession of the suit premises, of which you had possession of as Plaintiff's monthly tenant and which tenancy has been determined and take notice that if you do not file your Written Statement or appear at the said Court and show cause as to why you should not be compelled to deliver up possession of the said suit premises as aforesaid, you may by order of the said Court be turned out of possession thereof. YOU may obtain the copy of

No. 15 of this Court. Given under the seal of the Court,

the said Plaint from Court Room

this 05th day of September, 2019.



Bhagat Singh Marg, Colaba, Mumbai 400 001. e-TENDER NOTICE Maharashtra Police invites proposal from reputed and experienced companies to participate in the competitive

bidding process of following e-Tenders :-					
	Sr. No.	e-Tender No.	Item Description	Deadline	
	1	2153	Optical Fiberscope (Endoscope-Non IR)	25/10/2019	

2. Tender submission will be made online. For detailed Tender documents, interested bidders may kindly visit https://mapo.maharashtra.etenders.in/tenders.

> (Abhishek Trimukhe) Asst. Inspector General of Police (P. & C.)

For Director General of Police Mumbai, Date: 14/10/2019. Maharashtra State, Mumbai DGIPR 2019/2020/3386



Bo Worli Seaface Branch 9-A, Sports Field Building, Co-operative Housing Society, Khan Abdul Gafar Khan Marg, Worli Sea Face, Worli Mumbai-400030. PhoneNo.24953852 Fax: 24922939 Email: bo3740@pnb.co.in

Appendix IV POSSESSION NOTICE [Rule-8 (1)]

(For Immovable Property)

The undersigned being the Authorised Officer of the **Punjab National Bank under** the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 17.10.2018 calling upon the borrower/mortgagor/guarantor Mrs. Rachana Supal Shah and Mr. Supal Kirankumar Shah to repay the amount mentioned in the notice being Rs.1,09,82,293.72 (Rupees One Crore Nine Lakh Eighty Two Thousand Two Hundred Ninety Three and Paise Seventy Two Only) as on date plus further interest w.e.f. 01.10.2018 within 60 days from the date of receipt the said notice.

The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/mortgagor/guarantor and the public in general that the undersigned has taken **Physical** possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules, 2002 on this 11 th of October of the year 2019.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Punjab National Bank, Worli Sea face Branch for an amount of Rs. 1,09,82,293.72 Rupees One Crore Nine Lakh Eighty Two Thousand Two Hundred Ninety Three and Paise Seventy Two Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets..

Description of Immovable Property Flat No. 201, 2 nd Floor, B-Wing, viceroy Park, kanderpada, Dahisar West-Mumbai 400068.

Place: Dahisar Date: 11.10.2019

Authorised Officer Puniab National Bank Worli Seaface Branch

Next Date :- 10/12/2019

Registrar I/c

DRT-II, Mumbai

GOVERNMENT OF INDIA

Ministry of Finance, Department of Financial Services MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 3" Floor, MTNL Building, Colaba Market, Colaba Mumbai- 400 005. Exh. : - 10 Phone 2266 5473, Fax: 2266 5473

ORIGINAL APPLICATION NO. 1073 OF 2017

SUMMONS YES BANK LIMITED

09 Floor, Nehru Centre, Discovery of India Building,

Dr. A.B. Road, Worli, Mumbai 400018.

...APPLICANTS

MR. MOHD ZAHID MOHD YASIN CHUDHRI

& ANR ...DEFENDANTS

 WHEREAS the above named applicant has filed the above referred. application in this Tribunal for recovery of a sum together with current and future interest, cost and other reliefs mention therein.

WHEREAS the service of Summons could not be effected in the ordinary manner and whereas the application for substituted service has been allowed by this Tribunal. You are directed to appear before this Tribunal in person or through as

Advocate and file Written Statement/ Say on 10/12/2019 at 11.00 a.m. and show cause as to why reliefs for should not be granted. Take notice that in case of default, the Application shall be heard and

decided in your absence. Given under my Hand and seal of this Tribunal on 9[™] day of Sept., 2019

Seal of the Tribunal

1. MR. MOHD ZAHID MOHD YASIN CHUDHRI,

Room No. 49, Shanti Nagar, S.P. Road, Near Anjuman Norool Valcom Masjid.

Wadala (E), Antop Hill, Mumbai-400 037,

2. TABBASSUM AFREEN KHAN Room No. 63, Shanti Nagar, S.P. Road, Near Jay Ambika Janaral Stor, Wadala

(E), Antop Hill, Mumbai - 400 037

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority**

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400 051

> Public Notice in Form XIII of MOF A (Rule 11(9)(e)) Before the Competent Authority

Application No. 138/2019

Raval Tower Co-operative Housing Society Ltd., Registered Office at :- CTS No. 626 (pt.)., Survey No. 41, Sundarvan Complex, Off Lokhandwala Road, Andheri (West), Mumbai 400 053. ...Applicant

Shivshakti Metal Industries

7, Taldhwaj Bhava, 3rd Pranjrapole Lane, Cawasji Patel Tank, Bhuleshwar, Marine Line (East), Mumbai 400 004. ... Respondents

PUBLIC NOTICE

- 1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.
- 2) The Applicant has prayed for grant of conveyance of Land bearing City Survey No. 626/28 and 626/29 "now totally admeasuring about 3630.10 sq.mtrs., at off Lokhadwala Road, Village Oshiwara, Taluka Andheri, Mumbai Suburban there about so long with the building standing thereon in favour of the Applicant society.
- 3) The hearing in the above case has been fixed on 31/10/2019 at 2.30 p.m.
- 4) The Promoter /Opponent/s and their legal heirs if any, or any person /authority wishing to submit any objection, should appear in person or through the Authorized Representative on 31/10/2019 at 2.30 p.m. before the undersigned together with any documents, he /she /they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is /are advised to be present on 31/10/2019 at 2.30 p.m. to collect the written reply, if any filed by the interested parties.
- 5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue /application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance /declaration /order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order /certificate /judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order,



Sd/for District Deputy Registrar Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963 GOVERNMENT OF INDIA

Ministry of Finance, Department of Financial Services MUMABI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 3" Floor, MTNL Building, Colaba Market, Colaba Mumbai- 400 005 Exh. : - 13 Phone 2266 5473, Fax: 2266 5473 ORIGINAL APPLICATION NO. 620 OF 2017

SUMMONS Next Date :- 27/11/2019 YES BANK LIMITED

09 Floor, Nehru Centre, Discovery of India Building,

Dr. A. B. Road, Worli, Mumbai 400018. ...APPLICANTS

MR. KASHMIR SINGH AND ANR ...DEFENDANT

application in this Tribunal for recovery of a sum together with current and future interest, cost and other reliefs mention therein 2. WHEREAS the service of Summons could not be effected in the ordinary manner and whereas the application for substituted service

WHEREAS the above named applicant has filed the above referred

has been allowed by this Tribunal. You are directed to appear before this Tribunal in person or through as Advocate and file Written Statement/ Say on 27/11/2019 at 11.00 a.m.

and show cause as to why reliefs for should not be granted. 4. Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and seal of this the Tribunal on 9th day of Sept., 2019. Registrar I/c

Seal of the Tribunal DRT-II, Mumbai

MR. KASHMIR SINGH. (Def. No. 1) LS 29 8, SECTOR 3 E, KALAMBOLI

Navi Mumbai-410218.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that we are instructed by our client, M/s. White Berry Realspaces LLP, having its office at 4th floor, Sahyog Building, Above Central Bank of India, S. V. Road, Kandivali (West), Mumbai-400 067, to investigate its title in respect of the plot of land admeasuring 1612 square metres or thereabout bearing Survey No. 23 Hissa No. 2 (part) corresponding to CTS No. 720 situated at Village Poiser, Taluka Borivali, Near Jain Temple at Asha Nagar, Kandivali (East), Mumbai-400 101, more particularly described in the Schedule hereunder writ-

Any and all person/s, claiming to have any right, title, interest, claim and/or benefit in the said property or any part thereof, by way of ownership, inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, easement, trust, maintenance and/or encumbrance of any nature whatsoever and/or otherwise howsoever, is hereby required to intimate the same to the undersigned together with the documents on the basis of which such claim is made, within 14 days from the date of the publication of this notice, failing which it shall be presumed that there are no such claims and the claims, if any, shall be treated as

SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that the piece and parcel of land admeasuring 1612 square metres or thereabout (as per the corrected property card) bearing Survey No. 23 Hissa No. 2 (part) corresponding to CTS No. 720 situated, lying and being at Village Poiser, Taluka Borivali, at Kandivali (East) and bound-

On or towards the NORTH :- C.T.S. No. 696/1 of Village Poiser On or towards the SOUTH :- C.T.S. No. 724 of Village Poiser On or towards the WEST :- C.T.S. No. 721 & 723 of Village Poiser On or towards the EAST :- C.T.S. No. 696/1 of Village Poiser Mumbai dated this 14th day of October, 2019.





(A Govt. of India Undertaking) 49A, Shiv Smruti Chambers, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018

Phone :- 022- 24903712/24903698 POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of Corporation Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act, 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 04/07/2019 calling upon the borrower M/s Chemipack

Corporation to repay the amount mentioned in the notice being Rs. 54,64,241 /- (Rupees Fifty Four Lakhs Sixty Four Thousand Two Hundered and one only) within 60 days from the date of the receipt of said notice. The Borrower M/s Chemipack Corporation having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantors and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred

Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower and guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Corporation Bank, Worli Branch for an amount of Rs.54,64,241/- (Rupees

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Authorized Officer Date: 14/10/2019 Corporation Bank Worli Branch Place: Mumbai

Mrs. LAXMIBEN TARUNKUMAR KHAKHAR, a bonafide Member of Malad Elephanta Co.Op. Hsg. Society Ltd. having address at Malad Elephanta Co.Op. Hsg. Ltd., Gaushala Lane, off. Daftary Road, Malad (East), Mumbai - 400097 situated on the land bearing CTS No. 418, of village Malad (East), Taluka - Borivali and holding three shops mentioned below on Ground floor of the society and holding share certificates in the building of the society mentioned below, died on or about 25.08.2019 at Mumbai without making any Nomination. The other legal heir Mr. RAJESH T. KHAKHAR has released his right with respect to aforesaid 3 shops to and in favour of another Legal heir Mr. JITENDRA TARUNKUMAR KHAKHAR vide 3 separate registered Deed of Release all dated 07th September, 2019 and bearing No. BRL-4-12736-2019, bearing NO. BRL-4-12737-2019 and bearing No. BRL-4-12738-2019. The society has received Application from her son Mr. JITENDRA TARUNKUMAR KHAKHAR for transfer of the shares and interest in the said shop no. 14 to his name.

aimants/ Objector or Objectors to transfer of the said Shares and interes period of 15 days from the publication of this Notice, with copies of such capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to transfer the same inspection by the claimants / objectors, in the office of the society /with the Secretary of the society between 6.30 P.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. SCHEDULE OF THE PROPERTY

Shop No.	(Built up area)	Certificate No.	(both inclusive)	
Shop No. 14	236 sq. ft.	59	291 to 295	5
Plot No. B - Shop No. 1,	380 sq. ft.	64	316 to 320	5
Plot No. B - Shop No. 2	382 sq. ft.	65	321 to 325	5
Date: 10.10.: Place: Malac		Fo	For and on b or Maiad Elephanta	

NOTICE

Notice is hereby given to public at large that Late Mr. Sunil Dharamvir Gulati and Mrs. Shabnam Sunil Gulati has availed loan facility from Religare Finvest Ltd. by creating mortgage over immovable property situated at Flat No. 603, 6th Floor, D-Wing, Elco Arcade, F.P No. 84, Hill Road, Bandra (West), Mumbai- 400050, the said loan alongwith security interest was assigned in favour of Phoenix ARC Private Limited (Trustee of Phoenix Trust FY 19-5 Scheme K). Thereafter, Phoenix ARC Pvt. Ltd. has come to know that Mr. Sunil Dharamvir Gulati has expired. Therefore anybody claiming to be legal heir of deceased Mr. Sunil Dharamvir Gulati is requested to write to us at 5th Floor, Dani Corporate Park, 158, C.S.T. Road Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098, or email us on anisha.shinde@phoenixarc.co.in with copies of proof in support of their claims within 7 days. If no claims are received within the period prescribed above, it shall be presumed or deemed that there are no such legal heirs of the deceased borrower and undersigned will proceed for further legal steps/actions for realisation of outstanding loan amount.

PHOENIX ARC PVT LTD **Authorized officer**



CIN: U99999MH1996PLC132983 Regd. Office – IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604

(Formerly known as India Infoline Limited)

• Tel: (91-22) 41035000 • Fax: (91-22) 25806654 • E-mail: secretarial@iifl.com

· Website: www.iifl.com & www.indiainfoline.com

PUBLIC NOTICE

IIFL SECURITIES LIMITED

Notice is hereby given pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, October 22, 2019 to consider and approve, inter alia:

a). Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2019.

b). Any other business. Further, pursuant to the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading and Disclosure Practices, the Trading Window shall remain closed for all the Board Members and designated employees from Tuesday, October 01, 2019 to Thursday, October 24, 2019 (both days inclusive).

This information is also hosted on the Company's website at www.iifl.com & www.indiainfoline.com and may also be accesses on the website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

By Order of the Board

Jayesh Upadhyay

Place: Mumbai Date: October 14, 2019

Company Secretary & Compliance Officer

भारतीय स्टेट बैंक State Bank of India Main Road, Shivaji Path, Jawhar, Tal. Jawhar, Dist. Thane, Maharashtra -401603. Ph - 02520-222550

POSSESSION NOTICE

[See Rule 8(1)] [for Immovable Property]

Whereas The undersigned being the Authorised officer under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power conferred under section 13(12) read with rule 9 of the Security (Enforcement Rules) 2002 issued Demand Notice dated 05/07/2019 calling upon the borrowe Mr. Harischandra Parshuram Mukane to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,30,543/- (Rupees Eleven Lakh Thirty Thousand Five Hundred Fourty Three Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said Act read with rule 9 on this 11th day of October of the year 2019.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 11,30,543/- (Rupees Eleven Lakh Thirty Thousand Five Hundred Fourty Three Only) and interest and other charges thereon.

Description of Immovable Property Flat No. 207, 2nd Floor, "Noor Apartment", Nasik Bypass Road, Morchaya Tower, Jawhar, Dist. Palghar - 401603.

Date: 11.10.2019 **Authorised Office** Place : Jawhar State Bank of India

झारखण्ड सरकार कार्यपालक अभियंता का कार्यालय सिंचाई प्रमंडल गोड्डा, शिविर—महागामा।

अति अल्पकालीन ई-निविदा आमंत्रण सूचना ई निविदा संदर्भ सं0-WRD/Mahgama/ 08 F2/19-20(2** Call) दिनांक 12.10.19

बटेश्वर स्थान गंगा पम्प नहर योजना के

अनतर्गत आर0डी0 47.10 से 143.70 तक 05

		अदद् S.L.R. ब्रीज एवं 02 अदद् D.L.R. ब्रीज का निर्माण कार्य।
1.	प्राक्कलित राशि	रू० २०३०० लाख (दो करोड़ तीन लाख) मात्र।
2.	निविदा शुल्क	रू० 10,000.00 (रूपये दस हजार) मात्र।
3.	अग्रधन की राशि	रू० ४,06,000.00 (रूपये चार लाख छः हजार) मात्र ।
4.	कार्य समाप्ति की अवधि	360 दिन।
5.	वेवसाईट पर निविदा प्रकाशन की तिथि एवं समय	17.10.19 पूर्वाह्रन 11.00 बजे।
6.	निविदा प्राप्ति की तिथि एवं समय	17.10.19 से 21.10.19 अपराहन 5.00 बजे तक।
7.	निविदा शुल्क एवं अग्रधन राशि जमा करने की अन्तिम तिथि	17.10.19 से 22.10.19 अपराहन 3.00 बजे तक।
8.	निविदा खोलने की तिथि एवं समय	23.10.19 को अपराहन 2.00 बजे।
9.	निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का पदनाम एवं पता	कार्यपालक अभियंता,सिंचाई प्रमंडल गोह्या,शिविर—महागामा
10.	e-Procurement पदाधिकारी का दूरभाष सं0-	9431310821,7061542751
11.	ई निविदा प्रकोष्ठ का दूरभाष सं0-	06432-232477

में देखा जा सकता है। बूंद - बूंद नहीं बरतेंगे तो बूंद को तरसेंगे

WHEREAS

Date : 11.10.2019

Place : Mumbai

क0 कार्य का नाम

विस्तृत जानकारी के लिए बेबसाईट http://jharkhandtenders.gov.in कार्यपालक अभियंता. सिंचाई प्रमंडल गोडा, शिविर-महागामा। PR 219595 (Irrigation) 19-20 (D)



नोट:-केवल ई निविदा स्वीकार किया जायेगा।

POSSESSION NOTICE

The Authorised Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 04.07.2019 calling upon the Principal Borrower Mr. Sanjay Daji Bhande to repay the amount mentioned in the notice being Rs. 9,26,240/- (Rupees Nine Lakh Twenty Six Thousand Two Hundred and Forty) within 60 days from the date of receipt of the said

The said borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the said borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on the undersigned under section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on this 11" day of October of the year 2019.

The said borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the said property will be subject to the charge of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. for an amount of Rs.9,26,240/- (Rupees Nine Lakh Twenty Six Thousand Two Hundred and Forty) and further interest thereon.

DESCRIPTION OF THE PROPERTY

Flat No.5, admeasuring 411 sq ft. built up area on the Ground Floor of Subhash Park situated at Tondilkar Nagar, Post. Murbad, District Thane - 421 401 constructed on the piece and parcel of land bearing Survey No.59, Hissa No.5 situate, lying and being at Village Murbad, Survey No.75, Hissa No.3, Non Agricultural Plot No.21 and bounded by : East: Internal Road, West: Plot No. 25, North: Layout, South: Plot No. 19

> PRAVINKUMAR S. SUVARNA Asst. General Manager & Authorised Officer

VASEVA SAHAKARI BANK (BURIVLI) LT HO: "Nanddham", L.T. Road, Borivli (W), Mumbai- 400 092. Corrigendum

published in the Free Press Journal Page No. dated Saturday, 12.10.2019. This is to inform Public in General that, this notice advertiseme has been issued for loan account no. 1/152/12 The reserve price amount of Rs. 1,44,00,000/- an the reserve amount in EMD column have bee released at Rs.1,44,00,00/- instead. Please rea Reserve price amount in EMD column as Re 1,44,00,000/- (Rs. One Crore Forty Four Lakh only). The other terms & conditions of Publi Auction, will remain unchanged.

PUBLIC NOTICE SABIYA NUSRAT HASAN ALI

SHAIKH AGE 63 YEARS is the

owner of Flat NO 72, B-Wing, Second Floor, Kranti Tower Co-op Housing society Limited, Sector No. 9, Shree Nagar, Wagale Estate, Thane 400604. Area 575 Sq. Feet. The said property has been purchased by SABIYA NUSRAT HASAN ALI SHAIKH from M/S UNIT ARSENS DEVELOPERS by the Registered agreement dated 04/01/2000. The said original agreement is lost & misplaced by SABIYA NUSRAT HASAN ALI SHAIKH near Kurla Nursing Home, Kurla (W), Kurla. The complaint for the same is lodged with Kurla Police Station, Kurla, Mumbai with lost Report No 1103-2019. Thus if any person found the said document and have his/her right interest lien and any type of objection in respect of the said property may file a written complaint to the below mentioned address of the Advocate Ganesh L Nalawade within 15 days from the publish of said notice Mumbai, Date: 15 Oct 2019

Ganesh L. Nalawade Advocate High Court shop No 2 Rukmini Bhavan, Ganesh Chowk, Bhatwadi, (isan Nagar NO 3, Wagle Estate, Thane-400604

PUBLIC NOTICE The Public is hereby informed

that I am an erstwhile director of

M/s. Gerarie Enterprises &

Developers Private Limited

(Gerarie). Pursuant to the

Agreement of Development dated 15th October, 2010 and Supplementary Development Agreement dated 25th October, 2013, the Janmnaram Society had granted development rights to Gerarie, Pursuant to the Memorandum of Understanding cum Share Purchase Agreemen dated 21.08,2014 (Memorandum), I have transferred the entire control and management of Gerarie to Mr. Rahul Haria and Mr. Nikhil Mohandas. Mr. Haria and Mr. Nikhil Mohandas vide MOU dated 21st August, 2014 have named the Gerarie's redevelopment project as "Pinnacle". As I am no longer director of Gerarie, the present directors Mr. Haria and Mr. Nikhil are entirely and exclusively responsible and liable for the

ASHOAK SHAH Flat No. 1701, C Wing, 17th Floor, Raheja Ridgewood, Western Express Highway Near NESCO Goregaon (East) Mumbai-400 063

execution of the said project.

Place : Mumbai Date: 15.10.2019

NOTICE

Notice is hereby given that

my clients Mr. Rajesh H. Gala & Mrs. Manjula R. Gala are Owner of Flat No. 12 adm. 525 sq. ft. BUA on 2nd Floor in Shri Sahyog CHS Ltd. M.V. Road, Gundavali Road Andheri (E), Mumbai-400 069 and are member of the Society holding five fully paid shares of Rs 50/- each bearing distinctive Nos. 56 to 60 (both inclusive) entered in Share Certificate No. 12. They are intending to mortgage the said Flat No 12 to Bank/ Financial Institution for availing Financial Assistance. All persons claiming any share and / or interest in Flat No. 12 or any part thereof by way of transfer or sale, gift, lease, inheritance, mortgage, charge, attachment or otherwise howsoever; are required to make the same with supporting documents at my address given below within seven days from the date hereof, failing which, my clients shall proceed for mortgage without any reference to such claim & the same, if any, shall deemed to be considered as waived.

Address: Mr. Umesh R Ghurye, Advocate Bombay High Court, 501-C, A-wing, Sumit Samarth Arcade. Tatva Tope Nagar, Aarey Road, Near Jain Derasar, Goregaon (W) Mumbai - 400 062

PUBLIC NOTICE

Date: 15.10.2019

NOTICE is hereby given that **Mr**. Puneet M. Mahajan, & Mrs Rashmi P. Mahajan, of Thane the owners of the flat no.201. admeasuring about 103.30 Sq. Mtrs equivalent to 1112 Sq. Ft. Carpet on 2nd floor, building no.2 Dahlia, Topical Lagoon Tower No.2 Ghodbundar road, Near Sarswat School, Kavesar, Kasarvadavali Thane West, Maharashtra 400615, Constructed on land situated a Kavesar, Tat. & Dist. Thane bearing S. No.240/2(P), 3(P), 6, 7, 9, 10(P) 11(P), 242/1/2, 3. (hereinafter referred to as 'THE SAID FLAT') The said owners has agreed to enter in to the agreement in respect of the said property with my client, free from all encumbrances, claims and demands. Any person having any claim against or in the said property or any part thereof by way of sale, charge easement gift, inheritance mortgage lease lien maintenance partition, possession, trust or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing along with the documents to the undersigned at his office at 401 'Vaibhav' Apartment, 4th floor, Behind Municipal School No.1, Near Collector office, Tembhi Naka, **Thane (W)**, within 07 days from the date of publication hereof, failing which the claim, if any shall be considered to have been waived and/or abandoned and the transaction

reference.

SANJAY B. BORKAR (ADVOCATE HIGH COURT)

will be completed without any further

epaper freepres our Registrar

ten (the "said property").

waived and/or abandoned and/or not binding.

ed as under :-

Yogesh Adhia Adhia & Adhia **Advocates & Solicitors** 407, 4th Floor, Hamam House, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400 023,

कार्पोरेशन बैंक 🕮 Corporation Bank

[Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

on him / her under Sub-Section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 14th day of October of the year 2019 The Borrowers attention is invited to the provision of sub-section (8) of Section 13 of the

Fifty Four Lakhs Sixty Four Thousand Two Hundered and Forty One only) and

Flat NO. 702, Seventh Floor, A Wing, Building No. 2, Winsway Complex, Survey No. 41/1 A, Hissa No. 5, C.T.S No. 498 of village-Gundavali, Near Police Colony, Teli Gully, Andheri (East), Mumbai - 400059

PUBLIC NOTICE

The society hereby invites claims, objections from the heir or heirs or other of the deceased member in the Capital / property of the society within documents and other proofs in support of his/her /their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the in favour of her son Mr. JITENDRA TARUNKUMAR KHAKHAR. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for

Shop No.	Area (Built up area)		Distinctive Nos. (both inclusive)	
Shop No. 14	236 sq. ft.	59	291 to 295	5
Plot No. B - Shop No. 1,	380 sq. ft.	64	316 to 320	5
Plot No. B - Shop No. 2	382 sq. ft.	65	321 to 325	5
Date: 10.10.2 Place: Malad	2019	Fo	For and on b or Maiad Elephanta Hon, Se	

प्रादेशिक कार्यालयः मेकर टॉवर-ई-विंग, पाचवा मजला, कफ परेड, मुंबई-४०० ००५ **दूरध्वनी क्र**.: २२१७४१२४/१४७/१४८/१४९/१५०, ईमेलः 0801ard@iob.in श्रुध्दिपत्र

कृपया दि. १३/१०/२०१९ रोजी पान क्र. ४ वर प्रकाशित झालेल्या इंडियन ओव्हरसीज बँक च्या मेगा-ई-लिलाव जाहीर सूचनेत अनावधानाने काही मजकूर चुकीचा छापला गेला त्याचा

कृपया जाहीर सूचनेच्या शिर्षकात **''१६.०९.२०१९ रोजी मेगा ई-लिलाव**'' ऐवजी "'३०.१०.२०<mark>१९ रोजी मेगा-ई-लिलाव''</mark> असे वाचावे.

प्राधिकृत अधिकारी



मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएनः एल६७१९०एमएच२००५पीएलसी१५३३९७ नोंद. कार्यालयः मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, परेल एस. टी. डेपो समोर,

प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५. दूरध्वनी क्र.: +९१ २२७१९३४२००/४२६३, फॅक्स: +९१ २२ ५०३६ २३६५ वेबसाईटः www.motilaloswalgroup.com, ईमेलः shareholders@motilaloswal.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') चा रेग्युलेशन ४७ नुसार मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी इतर बाबींसह, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) विचारात घेणे आणि मंजूर करण्यासाठी

मंडळाच्या सभेची सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजे www.motilaloswalgroup.com, बीएसई लिमिटेड म्हणजे www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे www.nseindia.com यावर सध्दा उपलब्ध आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरित

ठिकाणः मुंबई कैलाश पुरोहित तारीखः १४ ऑक्टोबर, २०१९ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ यांनी जारी केलेल्या ३० जुलै, २०१८ रोजीच्या आदेशानुसार २१ ऑगस्ट, २०१८ पासून मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसह (''एमओएफएसएल'') मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज लिमिटेड (''एमओएसएल'') एकत्र झाली आहे.

एमओएफएसएल नोंदणीकरण क्र.ः आयएनझेड०००१५८८३६ (बीएसई/एनएसई/एमसीएक्स /एनसीडीईएक्स), सीडीएसएल आणि एनएसडीएलः आयएन-डीपी-१६-२०१५ रिसर्च ॲनालिस्टः आयएनएच०००००४१२, एमएमएफआयः एआरएन-१४६८२२, गुंतवणूक सल्लागारः आयएनए००००७१००, इन्शुरन्स कॉर्पोरेट एजंटः सीए०५७९, पीएमएसः आयएनजी०००००६७१२

सं.क्र.: सीएफबी/आरईसीव्ही/२०१९-२०/३२७

नोंदणीकृत कार्यालय/कॉर्पोरेट कार्यालय:-

२ रा मजला, लॉईड सेंटर पॉईंट, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी,

७ ए/बी, सॉमरसेट प्लेस, ६१ डी, भुलाभाई देसाई रोड, मुंबई-

बी-२३, लॉ अपार्टमेंटस्, करकादुमा, नवी दिल्ली-११० ०९२.

वदराज सिमेंट लि. (मुख्य कर्जदार)

रिषी कमलेश अगरवाल (संचालक)

विजय प्रकाश शर्मा (संचालक)

भार/अभिहस्तांकन.

मुंबई-४०० ०२५.

४०० ०२६, महाराष्ट्र

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते मी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमधील गाव-मोगरा, तालुका-अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह्याचा सीटीएस क्र. ३३९, ३४१ (१ ते ७) ३८८, ३३९ बी धारक जमीन मोजमापित क्षेत्र १८० चौरस फूट चटई, फ्लॅट क्र. ३/बी, ''बी'' विंग, तळमजला, इमारत क्र. ७. सालसेट्टे को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., जिजामाता रोड, पंप हाऊस, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३ चे कायदेशीर मालक मयत श्री. अशोक हिंदुराव मोरे यांच्या नामाधिकाराची तपासणी करीत आहे. सदर श्री. अशोक हिंदुराव मोरे यांचे सांगली येथे दि. १२/०३/२०१४ रोजी निधन झाले असून त्यांच्या मागे त्यांचे कायदेशीर वारसदार नावे १) सौ. कमल अशोक मोरे (पत्नी) २) सौ. संगिता दिपक जाधव (मुलगी) ३) सौ. सुनिता बबन जाधव (मुलगी) ४) सौ. सुरेखा अनिल गोसावी (मुलगी) ५) श्री. युवराज अशोक मोरे (मुलगा) ६) श्री. विनोद अशोक मोरे (मुलगा) ७) श्री. सचिन अशोक मोरे (मुलगा) हे समान प्रमाणामधील त्यांचे शेअर्स संपादित आणि वारसाकरिता एकमात्र कायदेशीर वारसदार आहेत. सदर कायदेशीर वारसदार यांनी सर्व भारांपासून मुक्त सदर फ्लॅट श्री. चुरामणी पन्नालाल पाठक यांना विकला व हस्तांतरित केला असून मूळ आर. आर. प्रत अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ प्रवास करताना हरवली/गहाळ झाली आहे. कोणत्याही व्यक्तीला सदर शेअर किंवा वरील सदर मूळ दस्तावेज किंवा सदर फ्लॅटच्या कोणत्याही भागावर कोणत्याही प्रकारचा दावा किंवा आक्षेप असल्यास तसे लिखीत स्वरूपात मला/इमारत क्र. ७, सालसेट्टे को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. येथे या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत विचारावे अन्यथा ते असे गृहीत धरले जाईल की, सदर वर कोणत्याही

व्यक्ती/पक्षाचा दावा नाही. दिनांक : १४/१०/२०१९, ठिकाण : मुंबई सतिश यु. मिश्रा (वकील)

तळमजला, विजय कुंज सीएचएस

लि., ओल्ड नागरदास रोड, अंधेरी

(पूर्व), मुंबई - ४०००६९

-: जाहीर नोटीस :-जाहार सूचना

सीएचएस लि. यांनी सोसयटीच्या मयत सभासदाचे

नामनिर्देशन वैभवी विजयकुमार वेद यांच्याकडून

अर्ज प्राप्त झाला आहे. सदर श्री. विजय रतिलाल

संपत आणि सौ. सुमित्रा व्ही. संपत हे सोसायटी

नोंदीप्रमाणे फ्लॅट क्र. २०९, सी विंग, २ रा मजला,

संगीत कॉम्प्लेक्स, बिल्डिंग क्र. १० सीएचएस

लि., सेक्टर एम आणि ए१, जेसल पार्क, भाईंदर

(पू), ता. आणि जि. ठाणे-४०११०५ चे मालक

आहेत. विजय रतिलाल संपत यांचे

१९/०३/२०१३ रोजी निधन झाले आणि सुमित्रा

व्ही. संपत यांचे ११/११/२०१६ रोजी निधन झाले

असून त्यांना कोणतेही मूल नसल्याने त्यांनी त्यांची

भाची वैभवी विजयकुमार वेद यांचे नामनिर्देशन केले

ज्यांनी आता नामनिर्देशनाच्या आधारावर त्यांच्या

नावावर वरील फ्लॅट हस्तांतरित करण्यासाठी अर्ज

केला आहे. म्हणून मी माझ्या अशिलांच्या वतीने

म्हणजेच वरील सदर सोसायटीच्या वतीने

दावे/आक्षेप/त्रयस्थ पक्षाचे दावे असल्यास त्यांना

तसे या सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १५

दिवसांच्या आत मागविले आहेत, जर कोणत्याही

व्यक्तीला कोणताही दावा/आक्षेप असल्यास

त्यांनी पी. एस. शामदासानी ॲण्ड असोसिएटस्

१५४/२, ओस्तवाल ऑरनेट, जेसल पार्क, भाईंदर

(पू), जि. ठाणे येथे आणि/किंवा

अध्यक्ष/सचिव/समिती सदस्य यांना त्यांच्या दावे,

मागणीच्या पृष्ठचर्थ पुराव्यासह संपर्क करावा. जर

यासूचनेच्या प्रसिध्दीपासूनच्या १५ दिवसांच्या

आत कोणतेही दावे प्राप्त न झाल्यास वरील फ्लॅटचे

नामाधिकार स्वच्छ आणि पणनयोग्य आणि सर्व

भारांपासून मुक्त असल्याचे आणि सोसायटीच्या

वरील मयत सभासदाचे कोणतेही इतर कायदेशीर

वारसदार, दावेदार नसल्याचे मानण्यात येईल म्हणून

नामनिर्देशनाच्या नावामधील शेअर प्रमाणपः

हस्तांतरित करण्यासाठी सोसायटी मुक्त असेल

त्यांनतर कोणतेही दावे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

दिनांकः १५/१०/२०१९

पी. एस. शामदासानी ॲन्ड असोसिएटस् करिता

वकील पुष्पा शामदासानी

(वकील उच्च न्यायालय)

या जाहीर नोटिसीद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, माझे अशील संतोष सत्यनारायण मिश्रा यांनी फ्लॅट नं. बी/३०४, तिसरा माळा, सर्व्हे नं. २१, हि. नं. ३ & ८ (पैकी) प्लॉट नं. २२ & २९ साई सदन को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., मौजे दिवाणमान, वसई रोड प., ता. वसई, जि. पालघर. येणेप्रमाणे फ्लॅट व शेअर सर्टिफिकेट त्यांच्या नावी ट्रान्सफर करण्याकामी सोसायटी दफ्तरी अर्ज केलेले आहे. तरी त्या संदर्भात कोणासही कसलीही हरकत असेल तर त्यांनी त्याची लेखी हरकत दस्तऐवजासह सोसायटी दफ्तरी येथे किंवा आमच्या श्रीराम कॉम्प्लेक्स, पहिला माळा, मोजे नवघर, वसई रोड (प), जि. पालघर या पत्त्यावर कळवावे, तसे न केल्यास वरील प्रमाणे फ्लॅटवर कोणाचा कसलाही हक्क, हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून देण्यात आलेला आहे. असे समजून सदरील फ्लॅट संतोष सत्यनारायण मिश्रा यांच्या नावी ट्रान्सफर केला जाईल, याची नोंद घ्यावी.

दिनांक : १४/१०/२०१९ सही/-(श्री. आर. डी. केवट)

जाहीर सूचना

याद्वारे **सूचना** घेण्यात यावी की, **बिर्ला कॉलेज जवळ, चिकणघर कल्याण (प), ठाणे** ("रूम") येथील चिकणघर कल्याण पंचरत्न को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ब्लॉक क्र. ५८, तळ मजला, रूम क्र. १००६ च्या संबंधित धारक विभिन्न क्रमांक ००६१ ते ००६५ (दोघांचा समावेश) प्रत्येकी रु. ५०/- चे ५ पूर्ण भरलेल्या शेअर्सच्या संबंधित चिकणघर कल्याण पंचरत्न को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी केलेले (i) श्री. सी. थंकप्पान आणि श्री. डॉनी के. ॲलियास यांच्या दरम्यान निष्पादीत केलेले दिनांक १९ एप्रिल, २००२ रोजीचे मूळ विक्री करारपत्र (आयएनआर १००/- स्टॅम्प पेपर वर) (ii) श्री. सी. थंकप्पान यांच्या नावे असलेली कोंकण हाऊसिंग ॲन्ड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड द्वारे जारी केलेले दिनांक २ फेब्रुवारी, १९८५ रोजीचे मूळ वाटप पत्र क्र. ७६१ (iii) श्री. डॉनी के. ॲलियास यांच्या नावे कोंकण हाऊसिंग ॲन्ड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या द्वारे दिनांक २ मे, २००२ रोजीचे कळवहिवाट हक्क लेटर क्र. २४६८/०२ चे मुळ नियमन (iv) कोंकण हाऊसिंग ॲन्ड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या द्वारे जारी केलेले दिनांक २ मे, २००२ रोजीचे मूळ नियमन फी पावती क्र. १८९ (v) दिनांक २ मे, २००२ रोजीचे मूळ हस्तांतर प्रमाणपत्र क्र. २४७२/०२ (vi) दिनांक ८ फेब्रुवारी, १९८५ रोजीचे मूळ ताबा स्लिप्स क्र. सीओ/केबी/इएम/९९८ आणि (vii) दिनांक १ डिसेंबर, १९९६ रोजीचे मूळ शेअर प्रमाणपत्र धारक क्र. १३ गहाळ/हरविले आहे.

सर्व व्यक्तींना याद्वारे कळविण्यात येते की, उपरोक्त गहाळ/हरविलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. माझे अशील डॉनी के ॲलियास यांच्या वतीने मी रूमच्या संबंधित हरविलेले/गहाळ दस्तावेजांच्या संबंधित दावा किंवा आक्षेप मागवत आहे. कोणत्याही व्यक्ती/क्तींना उपरोक्तच्या संबंधित कोणताही हक्क, मालकी हक्क, दावा किंवा हितसंबंध असल्यास विक्री, अदलाबदल, भाड्याने देणे, भाडेपट्टा, पोट-पट्टा, परवाना, उप-परवाना, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, गहाण, कर्ज, तारण, वारसा, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, पोटगी, सुविधाधिकार, विश्वस्त, ताबा किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात पुराव्यांच्या दस्तावेजांसह दिनांकापासून **१४ दिवसांत** खाली नमूद पत्ता येथे निम्नस्वाक्षरीकारांना कळवावे, कसूर केल्यास ते असे दावा किंवा दावे सोडून दिल्याचे मानले

संशांक नरेश फाडिया

सेसिल कोर्ट, २ रा मजला, रिगल सिनेमा पुढे,

महाकवी भुषण मार्ग, मुंबई-४००००१

ठिकाण : मुंबई दिनांक : १५.१०.२०१९

etuges d'us astus s'Esm Central Bank of India

संट्रल बॅक ऑफ इंडिया, एसएएम बीकेसी मुंबई-४०० ०२१.

मार्ग, नायगांव, दादर (पू.), मुंबई-४०० ०१४.

कर्जदार आणि हमीदाराना पत्र - (परत मार्गावण्याची सूचना) संदर्भ क्र. : सीएफबी/आरईसीव्ही/२०१९-२०/२९६

Γ	संदर्भ क्र. : सीएफबी/आरईसीव्ही/२०१९-२०/२९६	दिनांकीत : ११ जून, २०१९
l	प्रति,	
ı	नोंदणीकृत कार्यालय	
ı	वडराज सिमेंट लि., (मुख्य कर्जदार)	
२ रा मजला, लॉईड सेंटर पॉईंट, अप्पासाहेब मराठा मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५		
ı	रिषी कमलेश अगरवाल (संचालक)	क्रिष्णा गोपाल तोशनीवाल (संचालक)
l	७ए/बी, सॉमरसेट प्लेस, ६१ डी, भुलाभाई देसाई रोड, मुंबई-४००	बी-१९०३, लक्षचंडी हाईट्स, जन. ए. के. वैद्य मार्गालगत,
l	०२८, महाराष्ट्र.	गोकुळधाम, गोरेगाव (पू.), मुंबई-४०० ०६३, महाराष्ट्र
l	विजय प्रकाश शर्मा (संचालक)	अतुल झाडे (संचालक)
ı	बी-२३, लॉ अपार्टमेंटस, कार्कादमा, नवी दिल्ली-११० ०९२.	ए-११२, १ला मजला, आराधना सीएचएस, जी. डी. आंबेकर

वडराज सिमेंट लि. (कर्जदार कंपनी) चे हमीदार तिरुपती मॅनेजमेंट ॲन्ड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रा. लि., २ रा मजला, भूपती चेंबर्स, १३, मॅथ्यू रोड, मुंबई-४०० ००४.

बाबा गंगाराम इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. ५ वा मजला, भूपती चेंबर्स, १३, मॅथ्यू रोड, मुंबई-४०० ००४. एबीजी सिमेंट होल्डको प्रायव्हेट लिमिटेड एबीजी इंटरनॅशनल लि. २ रा मजला, भूपती चेंबर्स, १३, मॅथ्यू रोड, मुंबई-४०० ००४. भूपती चेंबर्स, १३, मॅथ्यू रोड, मुंबई-४०० ००४.

विषय - मे. वडराज सिमेंट लि. (कंपनी) ला देण्यात आलेले वित्तीय सहाय्य परत मागविणे.

१. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेट फायनान्स शाखा, फोर्ट, मुंबई-४०० ००१. (यानंतर ''आम्ही/आम्हाला/बँक'' असा उल्लेख), यांनी मे. वडदराज सिमेंट लि. (कंपनी) यांना, त्यांच्या विनंतीवरून फंड आणि नॉन-फंड आधारित सुविधा मंजूर केल्या होत्या, ज्याचा मागचा पुनर्विलोकन तपशील खालीलप्रमाणे आहे.

सुविधा	मंजूर मर्यादा (रु. कोटीमध्ये	
खेळते भांडवल आधारे फंड		
कॅश क्रेडिट *#	28.85	
खेळते भांडवल सुविधा (ए) आधारित एकूण फंड	28.89	
खेळते भांडवल सुविधा आधारित नॉन फंड		
एलसी/डीपी/डीए *#	१०.०६	
(इनलॅन्ड एलसी ९० दिवस युजन्स आणि आयएलसी १८० दिवस युजन्स)		
बँक हमी*#	७.२४	
खेळते भांडवल सुविधा (बी) आधारित एकूण नॉन फंड	१७.३०	
मुद्दत कर्ज		
आरटीएल-।	५०५.८६	
आरटीएल-॥	३४.७९	
एकूण	५४०.६५	
एकूण पत सुविधा	५८१.४३	

#१६.०९.२०१७ रोजी एमसीबोद्वारा डब्ल्यूसी मर्यादा आधारित फंडकडून डब्ल्यूसी मर्यादा आधारित नॉन फंडकडे १००% आपापसातील परिवर्तनशीलता मंजूर करण्यात आली होती.

वरील नमूद सुविधा मिळविण्याकरिता, कर्जदार कंपनी आणि हमीदार यांनी वेगवेगळ्या वेळेच्या अंतराने कर्ज करार, सुरक्षितता दस्तावेज आणि इतर व्यवहार दस्तावेज निष्पादित केले आहेत, शेवटचा २८.०९.२०१६ रोजी केला आणि ०५.०६.२०१८ रोजी अलीकडच्या

केला आहे (व्यवहार दस्तावेज). कंपनी आणि हमीदार यांच्याद्वारा व्यवहार दस्तावेजाच्या निष्पादनानुसार, आम्ही वरील नमूद सुविधाअन्वये कंपनीला रक्कम वितरित केर्ल होती. आणि सध्याच्या थकबाकीसह ३१.०५.२०१९ रोजीस व्याज आणि प्रभार रु. ६७२,०२,६६,४३०.९३ (रुपये सहाशे बाहत्तर कोटी दोन लाख सहासष्ट हजार चारशे तीस आणि त्र्याण्णव पैसे मात्र) (जोडपत्र १ मधील अधिक तपशीलाप्रमाणे) इतकी आहे. ४. कंपनी आम्हाला परतफेडीचे बंधन पूर्ण करण्यास असमर्थ ठरली आहे. आणि परिणामी वरील नमूद सुविधा अन्वये कसूर केली आहे. कंपनीचे खाते ३१.०३.२०१४ पासून नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वगीकृत करण्यात आले आहे.

५. ३१ मे, २०१९ रोजीस रु. ६७२,०२,६६,४३०.९३ (रुपये सहाशे बाहत्तर कोटी दोन लाख सहासष्ट हजार चारशे तीस आणि **त्र्याण्णव पैसे मात्र)** (यासह मर्यादेशिवाय, मुद्दल, व्याज आणि सर्व अतिरिक्त व्याज) इतकी रक्कम सुविधेसंदर्भात वा अन्वये सेंट्रल बँकेला कर्जदारांद्वारे देय आणि प्रदान करण्यासाठी आहे, आणि कर्जदारांनी भरणा करण्यासाठी त्याच्या बंधनात कसूर केली आहे, जी

अशा वेळी बँक याद्वारे स्विधासंदर्भात देय आणि प्रदान करण्यायोग्य मृहल, व्याज, कसूर केलेले व्याज यासह सर्व थकबाकी रक्कम परत मागवित आहे. आणि बँकेला येथे वर दिलेल्या पत्त्यावर कंपनीला ३१ मे, २०१९ रोजीस सुविधांतर्गत थकबाकी रु. ६७२,०२,६६,४३०.९३ **(रुपये सहाशे बाहत्तर कोटी दोन लाख सहासष्ट हजार चारशे तीस आणि त्याण्णव पैसे मात्र)** रुपी सुविधा भरणा/वसलीपर्यंत चक्रवाढ व्याजाच्या फटींग वर संविदात्मक दराने त्यावरील लाग असलेले व्याज. कसरवार व्याज. अग्रिम. परिव्य. प्रभार इ. एकण रक्कम. ह्या सचनेच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या कालावधीत बँकेला त्वरित भरण्याकरण्यासाठी सांगण्यास भाग पडत आहे.

जर कंपनी या ७ (सात) दिवसांच्या अगोदर वरील विहित नमुद रक्कम भरणा करण्यास कसुरवार ठरल्यास, आम्हाला कंपनीच्या, जोखीम किंमत, आणि परिणामावर कंपनीच्या विरुद्ध योग्य कारवाई सुरू करणे भाग पडेल.

८. बँक कंपनी आणि इतर सुरक्षितता आणि संविदात्मक सुविधा पुरविणारे यांना, त्यांच्या कोणतही मत्ता (भौतिक आणि अभौतिक) निकालात काढ़ नये वा त्यावर कोणताही त्रयस्थ पक्ष हितसंबंध निर्माण करू नये असे सांगत आहे. ती निकाली काढण्यात वा कोणताही त्रयस्थ पक्ष निर्माण करण्याला प्रयत्न सद्र महत्त्वाच्या स्रक्षिततेच्या बँकेला फसवणूकीचे हस्तांतरण झाल्यास, आम्ही लागू असलेल्या दिवाणी आणि गुन्हेगारी कायद्यांतर्गत कंपनी आणि इतर सुरक्षिता आणि संविदात्मक सुविधा पुरवठादारांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यास मुक्त असु.

९. बँक पढ़े त्यांचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ट्रॅन्सयुनियन सिबिल लिमिटेड, व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे नियुक्त केलेल्या अशा इतर एजन्सीज ज्यांना तुमच्या द्वारा केलेल्या कसूरची माहितीचा प्रसार करण्याचा अधिकार आहे, त्यांना कळविण्याचा हक्क राखून ठेवीत आहे. १०. ह्या सुचनेमध्ये समाविष्ट काहीही असले, तरी कृपया ध्यानात ठेवा की. ह्या सुचनेमधील उल्लेखित मजकूर वा वित्तीय दस्तावेजांचे कोणतेही इतर उल्लंघन, जे झाले आहे वा भविष्यात होईल त्यासंबंधी ते आम्हाला आता वा नंतर आमचे सर्व अधिकार, उपाय, हक, राखून ठेवित आहोत. आम्ही कोणतीही वस्तुस्थिती वा स्थिती, जी हमीदार आणि/वा इतर व्यक्ती/मंडळ यांच्याविरुद्ध दावा उद्भवेल या संबंधीचा हक्क सुद्धा राखून ठेवीत आहोत. हे आरक्षण सर्व अधिकार, उपाय आणि हक्क जे कायद्याने वा अन्य वित्तीय दसवेजान्वये आणि/वा नंतर निर्माण होईल, त्यासाठी लागू आहेत, कायद्यान्वये वा वित्तीय दस्तावेजान्वे कोणताही आमच्या कृती न करणे वा अकृती वा विलंब अधिकार, उपाय, हक्क, याचा वापर करणे, कोणत्याही पद्धतीने कोणताही हक्क, अधिकार, काढून घेतला आहे वा प्रतिबंध केला आहे असे समजते.

११. बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, टान्स युनियन्स सिबिल लिमिटेड वा लागु असलेल्या कायद्यान्वये आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारा नियुक्त अशा इतर एजन्सी, ज्यांना तुम्ही केलेल्या संबंधीची सुविधा माहिती प्रसारित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत, त्यांना कळविण्याचा हक्क राखून ठेवीत आहे.

१२. ही सूचना लागू असलेल्या कायद्यान्वये उपलब्ध असल्याप्रमाणे हमीदार आणि/वा कर्जदारांविरुद्ध आमच्या हक्कांना बाध न आणणारी आहे. तारीख : ११.१०.२०१९ प्राधिकृत अधिकारी ठिकण : मुंबई सेंट्रल बँक ऑफ इंडिया

केसरकरांना निवडून आणले हीच मोठी चूक

खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन

वातोहर

सिंधुद्र्ग, दि. १४ -वेंगुर्ले येथील आजच्या कार्यकर्ता मेळाव्यातील उपस्थिती पाहता या मतदार संघातून राजन तेली सहज विजयी होतील,अशी खात्री आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टीने झेप घेणारा जिल्हा होता.मात्र पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक या निष्क्रिय माणसांमुळे आपला जिल्हा १० वर्ष विकासाच्या परिक्षेत्रातून मागे गेला आहे.खरे तर दीपक केसरकर हे माझेच पाप आहे.त्यावेळी त्याने गयावया केल्याने त्याला निवडून आणण्यासाठी मीच प्रयत्न केले.सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आदेश देऊन निवडून आणल तीच चूक ठरली.या थापेबाज माणसाने स्वतः बरोबर जिल्ह्याची अब्रू घालवली,असा आरोप खासदार नारायण राणे यांनी आज येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केला.

वेंगुर्लेतील येथील आयोजित केलेल्या या मेळाव्याचे उदघाटन राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी उमेदवार राजन तेली, गोव्याचे माजी आमदार सदानंद तानावडे, नगराध्यक्ष दिलीप गिरप उपस्थित होते.

खासदार राणे म्हणाले की, या विधानसभेच्या मतदाराच्या एका चुकीमुळे हा जिल्हा मागे गेला. जिल्ह्यात केसरकर यांनी कोट्यवधीच्या घोषणा केल्या. मात्र एखादे काम दाखवून द्या. रस्त्यांची दुर्दशा, आरोग्य कंद्राची दुरवस्था, डॉक्टर नाहीत ही अवस्था आहे. या जिल्ह्याने मला

शुद्धपत्र

🞳 बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

ईविजया बँक, गावदेवी शाखा, धरम पॅलेस, १ ला

मुख्यमंत्री पदापर्यंत पोचवलं त्यामुळे जिल्ह्याला काहीतरी द्यायच्या उद्देशाने मी पडावे येथे सुसज्ज हॉस्पिटल बांधले. कमीत कमी दरात येथे उपचार दिले जातात. चांगल्या कामच मात्र केसरकर यांनी साधं अभिनंदन केल नाही मात्र विरोधाला विरोध म्हणून सावंतवाडी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याची घोषणा केली परंतु २० कोटींमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत नाही यासाठी किमान २०० कोटी रुपये हवेत. विकासाची दूरदृष्टी यांना नसल्यामुळेच विकास खुटला आहे. केसरकर व नाईक यांनी जिल्ह्याचे नाव खराब केले. चिपी विमानतळाचे गेल्या पाच वर्षात यांना उद्घाटन करता आले नाही. आपली जबादारी वाढली आहे. गाफील राह् नका. आपल्याला चागला, कामाची जण असणारा आमदार हवा आहे.

मागील १० वर्षात मागे गेलेल्या जिल्ह्यात पुढील पाच वर्षात प्रगत जिल्हा बनवायच आहे. तेली यांचा विजय निश्चित आहे. पुढील दिवसात कार्यकर्त्यांनी घराघरात विकासाचे परिवर्तन करायचंय हे पटवून सांगा. स्वाभिमानी जगायचं असेल तर स्वाभिमानाने मतदान करा. कोकणचा विकास हा माझा ध्यास आहे. निसर्गरम्य कोकण हा सुखी आणि समृद्ध व्हावा यासाठी येणाऱ्या निवडणुकीत राजन तेली यांना विजयी करा असे आवाहन नारायण राणे यांनी मेळाव्यात केले.यावेळी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली बोलताना म्हणाल,भाजप व स्वाभिमान एकत्र आल्याने आपली ताकद वाढली असून

अंशुनी कमशिअल्स लि.

सीआयएन : एलं५१९००एमएच१९८४पीएलसी०३४८७९ नोंदणीकत पत्ता : सीसी ५०४१/५०४२,

टॉवर सी, भारत डायमंड बोर्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व)

मुंबई-४०००५१. दूर : २३६३१३३४/२३६४०१११;

फॅक्स : २३६३२३०६ ; वेबसाईट : www.anshuni.com

ई-मेल : anshuni@tycarati.com

नुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, संचालक मंडळाची

सभा मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९ रोजी सीसी

५०४१/५०४२, टॉवर सी, भारत डायमंड बोर्स, वांद्रे-

कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ येथे

स्थित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ३० सप्टेंबर,

२०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता मर्यादित पुनर्विलोकन

अहवालासह अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात

घेणे, मंजूर करणे आणि अभिलेखावर घेण्यासाठी घेण्यात

तारीख : १५.१०.२०१९ व्यवस्थापकीय संचालक

अंशुनी कमर्शिअल्स लि. करिता

(डीआयएन : ००२११७८०)

नितिन कालिदास मेहता

केसरकर यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे संतुलन बिघडले आहे. महाराष्ट्रा समोर अपक्ष आमदार निवडून आणल्याचा इतिहास घडविण्यासाठी तसेच भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करूया, असे आवाहन तेली यांनी केले. ते पढ़े म्हणाले, दीपक केसरकर यांनी

नेहमीच चांगल्या कामांना विरोध केला आहे. सी वल्ड नको, नाणार नको, रेल्वे जक्शन नको मात्र महिला दिसल्या की काथ्या कारखाना आणणार, युवकांसाठी सेटपबॉक्स, चष्म्याचा कारखाना अशा केवळ बढाया मारल्या. प्रत्यक्षात काहीच केलं नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षांमधील म्हणजेच शिवसेने मधील निष्ठावंत शिवसैनिक आपल्या बरोबर आहेत. आपल्या सर्वच कार्यकर्त्यांमुळे गावागावात वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे.

नांदेडमध्ये विहिरीत बुडून दोन चुलत बहिणींचा मृत्यू

नांदेड,दि. १४ (प्रतिनिधी)-दोन चुलत बहिणींचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नादेड जिल्ह्यातल्या धावरी गावातील एका ताड्यावर घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दिव्या रुपर्सिग जाधव (वय १०) आणि कोमल प्रल्हाद जाधव (वय ९) असे या दोन चुलत बहिणींची नावे आहेत. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी त्या शेताकडे गेल्या होत्या. दरम्यान, दुपारी तीन वाजून गेले तरी घरी परतल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, शेतातील विहिरीच्या बाजूला आणि विहिरीत त्यांना ज्वारीची कणीस आढळून आली.सकाळी विहीरीवर काम करताना एकही कणीस तिथं नव्हतं त्यामुळे या दोघी बहिणी कणीस घेऊन येत असताना विहिरीत पडल्या असल्याचा सशय त्याना आला

खासगी वित्त कंपनीच्या अधिकाऱ्याकडून अपहार

ठाणे , दि. १४ (वार्ताहर) - खाजगी वित्त कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याने कर्जदाराकडून वसूल केलेल्या लाखो रूपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याचं उघडकीस आल आहे. मॅग्ना फिनकॉर्प या खाजगी वित्त कंपनीचे माजिवडा येथे कार्यालय आहे. या कार्यालयात निशिकांत बनसोडे हे वस्ली अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्या हाताखाली ५ कर्मचारी कर्ज वसुलीसाठी नेमले. डोंबिवलीतील रविंद्र राय यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते बनसोडे हे आपल्या कर्मचा-यांकडून वसूल करत होते. पण कंपनीच्या खात्यात जमा न करता आपल्या आणि पत्नीच्या खात्यात जमा करत असत. वेळेवर हफ्ते भरूनही कर्जाची रक्कम कमी न झाल्यान कर्जदार राय यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ७

लाखाह्न अधिक रक्कमेचा अपहार झाला.

जाहीर नोटीस

याद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते

की, मे. अपेक्स कन्स्ट्रक्शन्स यांनी त्यांच्या

मालकीचे मौजे वेवुर, ता. व जि. पालघर

येथील प्लॉट नं. ४१, ४२ व ४३ एकूण क्षेत्र

१०८७ चौ. मी. ही जमीन आमच्या

अशिलांना विकण्याचे मान्य व कबूल

केलेले आहे. तरी सदर मिळकतीवर किंवा

तिच्या एखाद्या भागात विक्री,

अदलाबदल, गहाणखत, विश्वस्थ, दावा,

वारसा, ताबा, इजमेंटच्या किंवा अन्य

वारसांचा हक्क किंवा हितसंबंध असल्यास कोणत्याही इसमांनी त्यांची लेखी माहिती

निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात

या तारखेपासून १४ दिवसांच्या आत

कळवावे नाही तर असे न केल्याने तशा

प्रकारचा कोणताही हक्क नाही असे

समजून किंवा कोणाचा असल्यास तो

सोडून देण्यात आला आहे असे समजून

मजला, एन. एस. पाटकर मार्ग, गावदेवी, मुंबई-४०० ००७ द्र. : ०२२-२३६७९६३२, २३६८६३८१, फॅक्स : ०२२-२३६९८५८२, रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चा रेग्युलेशन ४७

ईमेल : vb5008@vijayabank.co.in ई-लिलाव विक्री सूचना वरील जाहिरात १२ ऑक्टोबर, २०१९ रोजी पृष्ठ क्र. १२ (नवशक्ति) वर प्रसिद्ध झाली होती. कृपया रकाना क्र. ४ (मे. अरमॅको केमिकल प्रोसेस सिस्टिम प्रा. लि. च्या

मध्ये ६.१.२०१९ च्या ऐवजी ६.११.२०१९ असे वाचावे. इतर सर्व मजकूर आहे तसाच राहील. तारीख : १४-१०-२०१९ प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा

मिळकतीची निरीक्षणाची तारीख आणि वेळ) अनु. क्र. १

५५-५६, ५वा मजला, फ्रि प्रेस हाऊस, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, मुंबई - ४०००२१. दूरध्वनी क्र. : (०२२) ६१८८ ४७००/७१० पेगासस ग्रुप ट्वेन्टी एट ट्रस्ट - III चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत

पूरकपत्र मुंबई (वाडा) येथील दी फ्रि प्रेस जर्नल (इंग्लिश) आणि मुंबई (वाडा) येथील नवशक्ति (मराठी) मध्ये ३०/०९/२०१९ रोजी प्रकाशित झालेल्या कर्जदार - मे. ओम साई डेकोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड च्या संबंधातील दिनांक १७/१०/२०१९ च्या ई-लिलाव विक्री साठी जाहीर सूचनेपुढे याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, सदर ई-लिलाव विक्री सूचनेत नमूद केलेले १७/१०/२०१९ रोजी निर्धारित केलेली स्थावर आणि जंगम मिळकतींच्या ई-लिलाव विक्रीची तारीख खालीलप्रमाणे पुनर्निधारित केली आहे.

पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि.

येणार आहे.

ठिकाण : मुंबई

१. ई-लिलाव विक्रीची तारीख : ०१/११/२०१९ रोजी स. ११.०० ते द्. १.०० दरम्यान. २. बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख : ३१/१०/२०१९ रोजी सं. ४.०० पर्यंत.

३. मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख : २३/११/२०१९ रोजी दु. १२.०० ते दु. २.०० दरम्यान. सदर सूचनेमधील मजकुरासह अन्य सर्व अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

ठिकाण : मुंबई दिनांक : १५/१०/२०१९

प्राधिकृत अधिकारी पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (पेगासस ग्रुप ट्वेंटी एट ट्रस्ट-॥ चे ट्रस्टी)

आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड (पुर्वीचे इंडिया इन्फोलाईन लिमिटेड) सीआयएन: यु९९९९९एमएच१९९६पीएलसी१३२९८३ नोंदणीकृत कार्यांतय: आवआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र.१६व्ही, प्लॉट क्र. बी-२३, एमआयडीसी, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे- ४००६०४ फोन: (९१–२२) ४१०३५००० • फॅक्स: (९१–२२) २५८०६६५४ ई-मेल: secretarial@iifl.com

संकेतस्थळ: www.iifl.com, www.indiainfoline.com

सार्वजनिक सूचना

येथे सेबीच्या नियामक, २०१५ ला अनुसरून (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) असे सुचित करण्यात येते की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार २२ ऑक्टोबर २०१९ रोजी खालील बाबीवर मंजूरी मिळविण्याकरिता, आयोजित करण्यात

 अ) ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवार्षिक लेखापरिक्षण झालेल्या स्वतंत्र आणि एकत्रित असे आर्थिक निकाल

इ) इतर व्यवसाय/व्यवहार

कंपनीच्या आचारसंहितेप्रमाणे आंतरिक व्यवहार आणि प्रकटीकरणाच्या सवर्यीवरील प्रतिबंधानुसार, व्यवहार खिडकी ही संचालक मंडळातील सदस्य तसेच नियुक्त कर्मचाऱ्यांकरिता मंगळवार, ०१ ऑक्टोबर २०१९ ते गुरुवार, २४ ऑक्टोबर २०१९ (दोन्ही दिवस धरून) बंद असेल.

ही माहिती कंपनीच्या <u>www.iifl.com</u> आणि <u>www.indiainfoline.com</u> या संकेतस्थळांवर दिलेली आहे आणि याशिवाय ती स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com या संकेतस्थळांवर देखील उपलब्ध असेल.

ठिकाण: मुंबई दिनांक: ऑक्टोबर १४, २०१९

संचालक मंडळाच्या आदेशावरून स्वाक्षरीकर्ता जयेश उपाध्याय कंपनी सचिव आणि कंप्लायन्स ऑफिसर सदर मिळकतीचा असे समजून सदर व्यवहार पूर्ण करण्यात येईल. किरीट ए. संघवी २०३, पूर्वी चेंबर्स,

नगर परिषद मागे.

वसई (प), जि. पालघर

CIN: LE5190MH2004G0I148838

मित्तल कोर्ट, बी विंग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ द्र. क्र. : ०२२–६१२७ ९३४५/६१२७ ९३४२/६१२७ ९३४८ कब्जा स्चना

निम्नस्वाक्षरीकारांनी आयडीबीआय बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून कर्जदार यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये घेतला आहे. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदी नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला

कोणताही व्यवहार हा आयडीबीआय बँक लि.च्या त्यावरील व्याज आणि प्रभार या रकमेच्या भाराअधीन राहील.

कर्जदाराचे नाव/मिळ्कत मालक आणि	मागणी सूचनेची		मिळकतीचे वर्णन	मागणी सूचनेमध्ये दावा केलेली
कर्ज खाते क्र.	तारीख	तारीख		रक्कम
श्री. मंगेश मारुती जाधव आणि सहकर्जदार	२५.०७.२०१९	१०.१०.२०१९	व्हिक्टोरिया डी-६०६, लोढा कासा रिओ,	(ফ. २१,०८४.०० +
सुनयना मंगेश जाधव, मारुती कृष्णा जाधव/			कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा	रु. १३,७०,४८४.०२ +
०४९५६७५१००००९८१२+०६१७६७५१०००			ठाणे-४२१ २०१	रु. १२,४९,४१४.०० +
१५२१५+०६१७६७५१०००१५१२७+०६१७६				रु. ४१,७७३.०० +
७५१०००१५२४२+०४९५६७५१००००९७८२				रु. ८,७४,३२९.००) =
				रु. ३५,५७,०८४.०२
श्री. क्रिपाशंकर उपाध्याय आणि सह-कर्जदार	२५.०७.२०१९	१०.१०.२०१९	२०५, शकुंतला संकल्प, इ विंग, कल्याण शिळ	(रु. १७,७०,८९०.८५ +
इंदु क्रिपाशंकर उपाध्याय/			रोड, लोढा कासा रिओ जवळ, निळजे गाव,	रु. ४५,७८२.३४) =
०४५६६७५१०००१०३७१+			जिल्हा ठाणे-४२१ २०४	रु. १८,१६,६७३.१९
०४५६६७५१०००१०७७९				
श्री. मिहिर कुमार अभिमन्यू बिस्वास/	२५.०७.२०१९	१०.१०.२०१९	फ्लॅट क्र. ६०१, ६ वा मजला, श्री गावदेवी सिद्धी	रु. १५,०९,१८१.००
७२६६७५१००००६०२			इमारत, देवीचा पाडा, रेतीबंदर, क्रॉस रोड,	
			डोंबिवली	
श्री. नारायणन गणेश अय्यर आणि सहकर्जदार	२५.०७.२०१९	१०.१०.२०१९	एफ क्र. ०३, मालविका, सुदामा नगर,	रु. ६,९२,३६३.००
श्रीम. ज्योती नारायणन अय्यर/			एमआयडीसी निवासी झोन, डोंबिवली पू४२१	
८२१६७५१०००२३६१२			२०३	
दिनांक : १५.१०.२०१९				सही
स्थळ : मुंबई प्राधिकृत अधिकारी, आयडीबीआय बँक लि.				

(1) IDBI BANK

आयडीबीआय बँक लि., रिटेल रिकव्हरी डिपार्टमेंट, २ रा मजला,

वेधत आहोत. कोणत्याही तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करता येणार नाही (सामान्य कामकाजा व्यतिरिक्त) तुम्हाला ही सूचना देखील

देण्यात येते की, सदर ॲक्ट अंतर्गत च्या तरतुदींनुसार ह्या वैधानिक निषेधाज्ञा/मनाईचे कोणतेही उल्लंघन करणे हा अपराध आहे. द्यावे/जमा करावे. अशा रोकड/उत्पन्नाचा योग्य हिशोब तुम्हाला द्यावा लागेल.

अन्य तारण मत्तांवर अंमलबजावणी करण्याचे आमचे अधिकार आम्ही राखून ठेवत आहोत. ज्याकरिता होणाऱ्या सर्व खर्च आणि परिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाईल.

सेंटल बँक ऑफ इंडिया

epaper freepressjournal in

क्रिष्णा गोपाल तोषनीवाल (संचालक) एबीजी इंटरनॅशनल लि. (जामीनदार) बी-१९०३, लक्षचडी हाईटस्, ऑफ जन. ए. के. वैद्य मार्ग, भूपती चेंबर्स, १३, मॅथ्यु रोड, मुंबई-४०० ००४. गोकुळधाम, गोरेगाव (पू.), मुंबई-४०० ०६३, महाराष्ट्र. अधिकृत परिसमापक - खाते **मे. वदराज सिमेंट लि**. अतुल झाडे (संचालक) १) २ रा मजला, लॉईड सेंटर पॉईंट, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-ए-११२, १ ला मजला, आराधना सीएचएस, जी. डी. आंबेकर मार्ग, नायगाव, दादर (पू.), मुंबई-४०० ०१४. २) अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबईचे कार्यालय, ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३.

मुंबई-४०० ०२१.

मागणी सूचना

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एसएएम, बीकेसी,

तिरुपती मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. (जामीनदार)

२ रा मजला, भूपती चेंबर्स, १३ मॅथ्यु रोड, मुंबई-४०० ००४.

बाबा गंगाराम इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. (जामीनदार)

५ वा मजला, भूपती चेंबर्स, १३ मॅथ्यु रोड, मुंबई-४०० ००४.

२ रा मजला, भूपती चेंबर्स, १३ मॅथ्यु रोड, मुंबई-४०० ००४.

एबीजी सिमेंट होल्डको प्रायव्हेट लिमिटेड

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) सं.: खालीलप्रमाणे पत सुविधा घेतलेल्या वर दिलेल्या पत्त्यावरील **मे. वदराज सिमेंट लि.ने** घेतलेल्या १/टर्म लोन – २/खेळते भांडवल/कॅश

क्रेडिट आणि एलसी डेव्हलपमेंट व विविध नॉन फंड बेस्ड खाती/पत सुविधा आणि अन्य आकार दिलेल्या सुविधा आणि ३१ मे, २०१९ रोजीस व्याजासह थकबाकीचे विवरण ३१ मे, २०१९ रोजी एकूण थकबाकी

टर्म लोन - १ ५८४, ७१, ५६, ४९५.०० टर्म लोन - २ ४०,४४, २५, ६७६.०० कॅश क्रेडिट २४, ०६, ०८, ९६६.९३ एलसी डेव्हलपमेंट २२,७७,६०,२९०.०० ३,१५,०००.०० एकूण रु. ६७२,०२,६६,४३०.९३ (सातशे बहात्तर कोटी दोन लाख सहासष्ट हजार चारशे तीस रुपये आणि त्र्याण्णव पैसे मात्र)

हप्ते/व्याज/मुद्दल कर्ज यांच्या प्रदानात कसूर केल्यामुळे ३१.०३.२०१४ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार खाती नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आली. अशा परिस्थितीत, आम्हाला मंजूर केलेल्या वरील सुविधा चालू ठेवण्याची अनुमती देणे शक्य नाही. म्हणून आम्ही याद्वारे वरील सुविधा परत मागवत आहोत. ३१.०५.२०१९ रोजीस बँकेला येणे असलेली थकबाकी रक्कम आहे रु. ६७२,०२,६६,४३०.९३ (सहाशे बहात्तर कोटी दोन लाख सहासष्ट हजार चारशे तीस रुपये त्र्याण्णव पैसे मात्र) त्यावरील ३१.०५.२०१८ पासून संपूर्ण प्रदानापर्यंत संविदात्मक दराने पुढील व्याज आणि अन्य आकार (ह्यापुढे उल्लेख ''तारण कर्ज'').

उपरोक्त सुविधाच्या अंतर्गत थकबाकी सुरक्षित करण्याकरिता तुम्ही इतर बाबींसह खालील मिळकती/मत्तांच्या संबंधात तारण हितसंबंध बनविले तारणांचे वर्णन: टर्म लोन सुविधा आणि खेळते भांडवल सुविधा:

आरटीएल-।, आरटीएल-॥ व खेळते भांडवल सुविधांसाठी (थकीत): टीएल-।, टीएल-॥ साठी संघामधील धनकोंना पुरवलेले सध्याचे तारण आणि सुविधा आरटीएल-। व आरटीएल-॥ ला पुन्हा वित्त सहाय्य करण्याकरिता पोट-कर्ज दिले जाईल. अशा तन्हेने चालू मत्तांखेरीज सर्व प्रकल्प मत्ता जंगम आणि स्थावर एकत्र करून समप्रमाण आधारावर पुनर्वित्त सहाय्य सुविधांच्या धनकोंना तारण म्हणून द्यावी. पुनर्वित सुविधांतर्गत आलेल्या तदर्थ मर्यादांमध्ये दिलेले थकीत कर्ज. पुनर्वित्त सुविधांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पुढील तारण जे ही सुविधा पुरवणाऱ्या धनकोंमध्ये स-प्रमाण असेल 🎍 जंगम स्थीर मत्तांसह कर्जदारांच्या सर्व सध्याच्या आणि भविष्यातील स्थीर मत्तांवरील एक पहिले गहाण/जंगम गहाण आणि

• सध्याच्या आणि भविष्यातील प्रकल्पाशी संबंधित सर्व निपटारे, करार, परवाने, मंजुऱ्या, संमती आणि विमा पॉलिसीजच्या संबंधात आणि त्यामध्ये कंपनीच्या सर्व अधिकार, हक्क, परवानग्या, मंजुरी आणि हितसंबंधावर एक प्रथम भार/अभिहस्तांकन/तारण हितसंबंध. • स्टॉक्श, एसआयपी, पुस्तकी कर्जे, येणी, वापरयोग्य स्पेअर्स सहित चालू मत्तांचा एक दूसरा भार आणि जंगम

• संपूर्ण कर्ज कालावधीसाठी एका निर्धारित बँकेत उघडलेल्या एस्क्रो/टीआरए खात्यापुरते मर्यादित न राहता त्यासह सर्व प्रस्तावित प्रकल्पाच्या बँक खात्यावरील एक पहिला भार. • कंपनीच्या नावात असलेल्या कोणत्याही प्रकल्पाशी संबंधित कोणत्याही कंत्राटासाठी कोणत्याही पक्षकारांकडून पुरविण्यात आलेल्या लेटर ऑफ क्रेडिट, गॅरंटी किंवा परफॉर्मन्स बाँड अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पाशी निगडीत कंपनीच्या सर्व अधिकार आणि हितसंबंधाचे

• कंपनीच्या समभागांसाठी जुन्या प्रवर्तकांकडून नॉन-डिस्पोजल अंडरटेकींग • एबीजीआयपीएल, एबीजीएचसीएल, टीएमआयएसपीएल आणि बाबा गंगाराम इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची कॉर्पोरेट

• तदर्थ म्हणून शेअर्सचे तारण सह कोणत्याही धनकोंना पुरविलेले कोणतेही संपूर्ण तारण किंवा अन्य कोणत्याही सुविधा देखील पुनर्वित्त सहाय्य दिल्यावर स-प्रमाण तत्त्वाने पुनर्वित्त सहाय्य तसेच प्रस्तावित वाढीव खेळते भांडवल सुविधा (न दिलेल्या एनएफबी मर्यादांसहित साठी सर्व धनकोंमध्ये वाटले जाईल. आमच्या बँकेच्या नावातील शेअर्सवरील सध्याचा संपूर्ण भार सुरू राहील. • शेअर्सचे तारण: मूळ मंजुरीच्या बाबतीत प्रवर्तकानी धारण केलेल्या कंपनीच्या ३५८३७२६७० शेअर्सचे तारण होते त्यानुसार त्यावेळच्या

भाग भांडवलापैकी ३५८३७२६७० शेअर्स बँकेच्या नावात तारण होते. हे शेअर्स आता नवे प्रवर्तक-सिन्समेंट प्रा.लि. कडे हस्तांतरित झाले आहेत आणि सिमसिमेंट प्रा.लि. ने आमच्या बँकेच्या नावात नवे तारण बनवले आहे. खेळते भांडवल सुविधा: खेळत्या भांडवल सुविधांसाठी पुढील तारण पुरवले जाईल. (सध्याच्या न दिलेल्या खेळते भांडवल मर्यादांसह) जे ह्या सुविधा पुरविणाऱ्या खेळत्या भांडवलाच्या धनकोंमध्ये स-प्रमाण असेल.

• स्टॉक्स, एसआयपी, पुस्तकी कर्जे, येणी, वापरयोग्य स्पेअर्ससिहत तारण मत्तांचा एक प्रथम भार आणि जंगम गहाण/अभिहस्तांकन/तारण हितसंबंध • जंगम स्थिर मत्तांसह कर्जदारांच्या सर्व सध्याच्या आणि भविष्यातील स्थिर मत्तांवरील एक दूसरे गहाण/जंगमगहाण आणि भार/अभिहस्तांकन. iii) एफएलसी/आयएलसी:

 आयएलसी: वेगवेगळ्या भारतीय पुरवठादारांकडून कच्चा माल आणि पॅकिंग सामुग्रीच्या कन्साईनमेंटस्ना छत्र पुरविणाऱ्या रेल्वे रिसीटस्/मान्यताप्राप्त मोटर ट्रान्स्पोर्ट रिसीटस् सोबत डीए/डीपी. • एफएलसी: शिपमेंटच्या तारखेपासून १८० दिवसांपेक्षा जास्त नसलेल्या बिलांच्या वापरण्याच्या कालावधीमधील कच्चा माल, वापरयोग्य स्पेअर्सच्या कन्साईनमेंटस्ना छत्र पुरविणाऱ्या शिपिंग दस्तावेजांसोबत डीए/डीपी.

 कंपनीकड्न प्रती क्षतिपूर्ती. v) खालीलप्रमाणे वैयक्तिक/कॉर्पोरेट हमी.

मे. बाबा गंगाराम इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रा. लि.

मे. एबीजी इंटरनॅशनल प्रा. लि.

iv) लेटर ऑफ गॅरंटी:

 संघाच्या अन्य सदस्यांसह स-प्रमाण तत्त्वावर कंपनीच्या संपूर्ण चालू मत्तांवर पहिला भार. मे. तिरूपती मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. • मे. एबीजी सिमेंट होल्डको प्रायव्हेट लिमिटेड

याद्वारे आम्ही तुम्हाला सरफैसी च्या कलम १३ (२) अन्वये सुचना बजावतो आणि तुम्हाला ह्या सुचनेच्या तारखेपासुन ६० दिवसांत संविदात्मक दराने संपूर्ण प्रदानापर्यंतचे पुढील व्याज आणि आकार यासह रु. ६७२,०२,६६,४३०.९३ (सहाशे बहात्तर कोटी दोन लाख सहासष्ट हजार चारशे तीस आणि पैसे त्र्याण्णव मात्र) ची संपूर्ण रक्कम प्रदान करण्यास सांगत आहोत. कसूर केल्यास कायद्याने उपलब्ध असलेल्या बँकेच्या अन्य अधिकारांचा वापर करण्याशिवाय बँकेची सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (ह्यापढे उळेख ''ॲक्ट'') च्या कलम १३ (४) अंतर्गत परवलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकारांचा वापर करण्याची इच्छा आहे. तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरत्तुदींकडे तुमचे लक्ष कृपया सूचना घ्यावी की, सदर ॲक्टच्या कलम १३ (१३) च्या बाबतीत, तुम्हाला बँकेची लेखी पूर्व परवानगी घेतल्याखेरीज वर उल्लेख केलेल्या

जर कोणत्याही कारणाने नियमित कामकाजाच्या ओघात तारण मत्ता विकल्या किंवा भाडेपट्ट्या दिल्या तर विक्री रक्कम किंवा रोकड उत्पन्न बँकेला कृपया ह्या सूचनेद्वारे केलेल्या मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रिय प्रसंग टाळा. तसे न केल्यास, पुढील आवश्यक कारवाई केली जाईल.

डीआरटी/न्यायालयासमोर कायदेशीर कारवाई करणाऱ्या बँकेच्या अधिकारांना बाधा न आणता ही सचना जारी केली आहे प्राधिकृत अधिकारी